

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान
इचलकरंजी शहराच्या पाणी पुरवठा
प्रकल्पास प्रशासकीय मान्यता
देण्याबाबत

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक अमृत-२०१६/प्र.क्र. १४५(८)/नवि-३३

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक - २३ जून, २०१६

- वाचा:-**
१. शासन निर्णय नगर विकास विभाग क्र: अमृत २०१५/प्र. क्र.१९७/नवि३३, दिनांक १३ ऑक्टोबर, २०१५.
 २. अमृत अभियानांतर्गत गठीत राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीच्या दिनांक २३ जून, २०१६ रोजी पार पडलेल्या बैठकीचे इतिवृत्त
 ३. शासन परिपत्रक क्र. नगर विकास विभाग क्र. अमृत २०१६/प्र. क्र.१६३/नवि-३३, दिनांक १६ मे, २०१६.

प्रस्तावना: -

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानाची अंमलबजावणी संदर्भाधीन क्र. (१) येथील शासन निर्णयान्वये सन २०१५-१६ वर्षापासून राज्यामध्ये करण्यात येत आहे. सदर अभियानांतर्गत पाणीपुरवठा, मलनिस्सारण, पर्जन्यजलवाहिनी, नागरी परिवहन व हरित क्षेत्र विकास इ. पायाभूत सुविधांची निर्मिती अभियान शहरांमध्ये करण्यात येणार आहे. त्यानुसार सदर अभियानांतर्गत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये राज्याच्या रु.२०२०.४६ कोटी किंमतीच्या आराखडयास केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे.

२. अमृत अभियानांतर्गत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या आराखडयामध्ये समाविष्ट असलेल्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आला होता. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार सदर प्रकल्प अहवालास अमृत अभियानांतर्गत गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीने व तदनंतर राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीने केलेली शिफारस व शासनाच्या मान्यतेच्या अनुषंगाने अमृत अभियानाच्या सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या राज्य वार्षिक कृति आराखडयामध्ये समाविष्ट असलेल्या **इचलकरंजी** शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय-

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाकडून मंजूर केलेल्या राज्य वार्षिक कृति आराखडयामध्ये समाविष्ट असलेल्या **इचलकरंजी शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास** संदर्भाधीन शासन निर्णय/शासन परिपत्रक मधील अटी व तरतुदीच्या अधीन राहून खालील परिच्छेद क्र. २ मधील विवरणपत्रात नमूद केल्यानुसार या शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मंजूरी देण्यात येत आहे.

२. इचलकरंजी शहर पाणी पुरवठा प्रकल्पातील उपांगे व त्यांचे किंमतीचे विवरण पुढीलप्रमाणे आहे:-

अ.क्र.	बाब	किंमत रु.
१	Working Survey	१०,००,०००
२	Head Works	
a	Intake "Well (४.०० M dia x १५.६ M Ht.)	३७,९०,२००
b	Connecting Pipe (११००MM dia DI K-९ Twin Pipes - L = १५+१५ = ३० M)	७७,३६,४००
c	Inspection Well (४.०० M dia x १६ M Ht.)	२९,९१,६००
d	Coffer Dam	७३,४३,१००
e	Jack Well (J.W. - १० M Dia Twin & २२ M in depth)	२,३०,८८,६००
f	Pump House over Twin Jackwell P.H-२९M x १५M x १२M HL)	१,३५,८७,८००
g	Power House (२०.२० x २५.८० x ५.०० M Ht.)	३२,१६,५००
h	Approach Bridge (२.०० m Wide)	१,०५,४६,४००
३	Raw Water Pumping Machinery (८०० BHP V.T. Pumps, discharging cap. १४५६००० LPH for Head १०८M-Total ५ nos.३+२ Nos.withExpress Feeder)	१०,१२,९६,२००

४	Raw water Rising Main (१२००MM dia D.I.K-९ Pipe L = ९००० M)	२३,१९,९८,४००
५a	Road Crossing of RWRM by Pushing Method at two locations	६८,६०,०००
५b	Railway crossing of RWRM by Pushing Method	३८,२५,०००
६	Break Pressure Tank (Cap-७.५० lakh liters)	३३,२०,५००
७	Raw Water Gravity Main (१००० MM dia DI Pipes K- ७L = १०५०० M)	२५,६१,५०,१००
८	Miscellaneous Works Wire Fencing, Approach Road, Trial Run of the Scheme etc.	१,०१,१०,१००
	Total Net Cost	६८,६८,६०,९००० Say रु. ६८.६८ कोटी
	प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी	कार्यादेश दिनांका पासून २४ महिने

३. केंद्र शासनाकडून मंजूर राज्य वार्षिक कृति आराखडयानुसार इचलकरंजी शहर पाणी पुरवठा योजनेचा वित्तीय आकृतिबंध पुढीलप्रमाणे आहे.

अ. क्र.	नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव व वर्ग	योजनेची मंजूर किंमत (डीपीआर नुसार)	केंद्र शासनामार्फत अनुज्ञेय अनुदान (प्रकल्प किंमतीच्या ५०%)	राज्य शासनामार्फत अनुज्ञेय अनुदान (प्रकल्प किंमतीच्या २५%)	नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहभाग (प्रकल्प किंमतीच्या २५ %)
१	२	३	४	५	
१	इचलकरंजी नगरपरिषद "अ" वर्ग	रु. ६८.६८ कोटी	रु. ३४.३४ कोटी	रु. १७.१७ कोटी	रु. १७.१७ कोटी

४. संदर्भाधीन क्रमांक (१) येथील शासन निर्णयानुसार इचलकरंजी शहर पाणी पुरवठा प्रकल्पास खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मंजूरी देण्यात येत आहे-:

४.१ सदर प्रकल्पासाठी कार्यान्वयन यंत्रणा **इचलकरंजी नगरपरिषद** राहिल.

४.२ केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना व राज्य शासनाच्या संदर्भाधीन शासन निर्णय/शासन परिपत्रक यानुसार सदर प्रकल्पाची अंमलबजावणी करणे कार्यान्वयन यंत्रणेस बंधनकारक राहिल.

४.३ राज्य शासनाने शासन परिपत्रक क्रमांक अमृत -२०१६/प्र.क्र. १६३/नवि-३३, दिनांक १६ मे, २०१६ नुसार विहित केलेल्या कार्यपध्दतीनुसार सदर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया व अंमलबजावणी विहित कालावधीमध्ये पूर्ण करणे संबंधित कार्यान्वयन यंत्रणेवर बंधनकारक राहिल.

४.४ सदर प्रकल्पाच्या निविदा या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अमृत अभियानातील पाणीपुरवठा प्रकल्पांसाठी निर्गमित केलेल्या नमुना निविदा प्रपत्रानुसार करणे कार्यान्वयन यंत्रणेस बंधनकारक राहिल.

४.५ सदर प्रकल्पाच्या कामाचे कार्यादेश प्रशासकीय मंजूरीच्या आदेशापासून ४० दिवसांच्या आत देण्यात येतील याची कार्यान्वयन यंत्रणेने दक्षता घ्यावी.

४.६ राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीच्या बैठकीतील इतिवृत्तामध्ये नमूद करण्यात आलेल्या अटींची पूर्तता करणे संबंधित अभियान शहरांना व कार्यान्वयन यंत्रणांना बंधनकारक राहिल.

४.७ केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत केंद्र शासनाने विहित केलेल्या सुधारणांची (Reforms) पूर्तता विहित कालावधीत पूर्ण करणे संबंधित अभियान शहरास बंधनकारक राहिल.

४.८ **निधी वितरणाची कार्यपद्धती-** केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्र शासन हिश्याचा निधी हा तीन टप्प्यात (२० टक्के+४० टक्के+ ४०टक्के) वितरीत केला जाणार आहे. त्यानुसार केंद्र शासनाकडून वितरीत निधीच्या प्रमाणात राज्य हिश्याचा निधी केंद्र हिस्सा वितरीत करताना सोबत वितरीत केला जाईल.

४.९ केंद्र शासनाने विहित केल्यानुसार उपयोगिता प्रमाणपत्र केंद्र शासनास सादर केलेनंतर पुढील हप्त्याचा केंद्र हिश्याचा व त्याप्रमाणात राज्य हिश्याचा निधी वितरीत करण्यात येईल.

४.१० अमृत अभियानांतर्गत मंजूर प्रकल्पासाठी स्वहिश्याचा निधी उभारताना नागरी स्थानिक स्वराज संस्थांनी त्यांना प्राप्त होणाऱ्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीशी एककेंद्राभिमुख (Convergence) करणे आवश्यक राहिल. यासाठी त्यांनी १४ वा वित्त आयोगातून मिळणारा निधी चिन्हांकीत करून ठेवावा.

४.११ अभियानाच्या वित्तिय आकृतीबंधानुसार केंद्र व राज्य शासनाने वितरीत केलेल्या निधीच्या प्रमाणात नागरी स्थानिक स्वराज संस्था हिश्याचा निधी उभा करून सदर खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र केंद्र शासनाने विहित केलेल्या प्रपत्रात शासनास सादर करणे संबंधित नागरी स्थानिक स्वराज संस्थेवर बंधनकारक असणार आहे.

४.१२ सदर प्रकल्पासाठी निधी वितरीत करताना दिलेल्या सूचनांनुसार, सदर प्रकल्पासाठी प्राप्त निधी शासनाच्या प्रचलित धोरणानुसार विहित केलेल्या बँकांमध्ये, स्वतंत्र खाते उघडून ठेवणे अनिवार्य राहिल. सदर प्रकल्पासाठी वितरीत केलेला निधी त्याच प्रकल्पासाठी वापरणे बंधनकारक असून त्याचा वापर इतर प्रयोजनार्थ केल्यास सदर बाब ही गंभीर वित्तिय अनियमितता समजण्यात येईल.

४.१३ राज्य शासनामार्फत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी प्रकल्प मंजूर झाल्यानंतर, मूळ प्रकल्प किंमतीमध्ये कोणत्याही कारणास्तव वाढ झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कार्यान्वयन यंत्रणेची राहिल. राज्य शासनामार्फत त्या करिता कोणतेही वाढीव अनुदान उपलब्ध केले जाणार नाही.

४.१४ सदर प्रकल्पाची अंमलबजावणी विहित कालावधीत पूर्ण करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित कार्यान्वयन यंत्रणेची राहिल.

४.१५ प्रकल्पाचे काम सुरु झालेनंतर प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराने कामाची गुणवत्ता व देयके प्रमाणित केलेनंतर उपलब्ध निधीच्या मर्यादेत कामाची देयके १५ दिवसांत संबंधित कंत्राटदारास देण्याची जबाबदारी संबंधित कार्यान्वयन यंत्रणेची राहिल

४.१६ अमृत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या डी.आय पाईप्सचा पुरवठा हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत संबंधित कार्यान्वयन यंत्रणेस करण्यात येईल. याबाबतची कार्यपध्दती स्वतंत्र आदेशाद्वारे विहित करण्यात येईल.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०६२३१५२६२३३२२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(पां.जो.जाधव)
सहसचिव ,महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा .मुख्यमंत्री यांचे सचिव.
२. मा.मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांचे खाजगी सचिव.
३. मा.राज्यमंत्री नगरविकास विभाग यांचे खाजगी सचिव
४. अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग यांचे स्वीय सहायक
५. अप्पर मुख्य सचिव,नियोजन विभाग यांचे स्वीय सहायक
६. प्रधान सचिव,पाणीपुरवठा विभाग यांचे स्वीय सहायक
७. सचिव,नगरविकास विभाग(२) यांचे स्वीय सहायक
८. सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,मुंबई.
९. आयुक्त तथा संचालक ,नगरपरिषद प्रशासन संचालनालय ,मुंबई.
१०. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय, मुंबई.
११. विभागीय आयुक्त, पुणे
१२. जिल्हाधिकारी, कोल्हापूर
१३. जिल्हा प्रशासन अधिकारी, केल्हापूर
१४. मुख्याधिकारी, इचलकरंजी नगरपरिषद, जि.कोल्हापूर
१५. निवडनस्ती, नवि-३३.